

March 24, 2022

То,	To,
The Manager(Listing)	The Manager(Listing)
BSE Ltd.	National Stock Exchange of India Ltd.
25th Floor, Phiroze Jeejeebhoy Towers,	Exchange Plaza,5 th Floor,
Dalal Street, Fort,	Plot No. C/1, G Block,
Mumbai-400001	Bandra Kurla Complex, Bandra(E),
Symbol: DSSL	Mumbai-400051
	Security code: 532365

Dear Sir,

Subject- Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations")

Pursuant to Regulation 30 read with Schedule III of SEBI Listing Regulations, we hereby enclose copies of newspaper advertisement regarding Postal Ballot Notice and e-voting Information published in the Financial Express and Prathakal on Thursday, March 24, 2022.

Kindly acknowledge receipt and take the above on record.

Thanking You,

Yours Truly,

For Dynacons Systems & Solutions Limited

EMS & MUMBA **Ravishankar Singh Company Secretary & Compliance Officer** Encl.: As above

Dynacons Systems & Solutions Limited CIN NO : L72200MH1995PLC093130 Certified ISO 9001:2008, ISO 14001:2015, ISO 20000-1:2011, ISO 27001:2013, CMMI Maturity Level 3

Registered Office : 78, Ratnajyot Industrial Estate, Irla Lane, Vile Parle West, Mumbai - 400 056. Corporate Office : 3rd Floor, A Wing, Sunteck Centre, Subhash Road, Near Garware Chowk, Vile Parle East, Mumbai - 400 057. The sales and sales and

WWW.FINANCIALEXPRESS.COM

PUBLIC ANNOUNCEMENT

INVITATION FOR PARTICIPATING IN THE ELECTONIC AUCTION SALE PROCESS UNDER THE INSOLVENCY AND BANKRUPTCY CODE, 2016 STERLING SEZ AND INFRASTRUCTURE LIMITED (in Liquidation)

Sterling SEZ and Infrastructure Limited ("SSIL") is currently undergoing liquidation proceedings in accordance with the provisions of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("IBC") pursuant to order of the Hon'ble National Company Law Tribunal ("NCLT"), Mumbai Bench dated 18/10/2021 (order received on 18/11/2021) and Mr. Vishal Ghisulal Jain has been appointed as its Liquidator ("Liquidator").

Notice is hereby given to persons interesting in participating in the electronic auction sale process ("E-Auction Process") for the purchase of SSIL/its assets as per the following categories:

Category A: SSIL as a whole with the legal entity and financial assets; OR

Category B: SSIL assets as a whole excluding the legal entity, intangible assets, financial assets and brand name; OR Category C: SSIL assets on a standalone basis, excluding financial assets, intangible assets, and brand name.

at a price higher than the minimum reserve price as mentioned in the below table, on an "as is where is basis", "whatever there is basis" "without any recourse basis", without any representation, warranty, or indemnity by the Liquidator or SSIL, in accordance with the IBC, and on the terms and conditions mentioned in the E-Auction Process Document which may be viewed at

Category	Asset	Indicative description	Reserve Price (INR)	EMD Amount (INR) In	cremental Value (INR	
A	SSIL as a whole with legal entity and finan assets		accordance with reserve price and sale shall be cor	EOI from the inter the E-Auction Proce the others terms an iveyed. The interes ired to submit the EC	ess Document, the d conditions of the ted bidder at this	
В	SSIL as a whole exclud the legal entity, intang assets, financial ass and brand name	ble excluding its legal entity, brand	4,15,00,00,000/-	41,50,00,000 /-	1,00,00,000/-	
С	SSIL on a standalone SSIL assets on a standalone basis, excluding financial assets, intangible assets, and brand name excluding the legal entity, brand name, intangible assets, and its financial assets.		proposed to be sold on a standalone basis.			
#Details	of the assets proposed t	o be sold by way of e-auction under Ca	ategory C:			
Category	Asset	Indicative description (Read with applicable exclusions*)	Reserve Pri (INR)	ce EMD Amount (INR)	Incremental Value (INR)	
C.1.	Land & Building of SSIL	The Land & Building of SSIL locate Survey No. 190, Block No. 938/1, 93 938/4 and 938/5 at village Sarod Valipor, taluka Jambusar, dis Bharuch, Gujarat.	38/3, and	100/- 41,40,00,000	1,00,00,000/-	
C.2.	Vedach Land	Land located at Block No. 1095 village Vedach, taluka Jambusar, dis Bharuch, Gujarat.		00/- 2,33,900	- 1.00,000/-	
C.3.	Car Honda CRV M/T Petrol	Bearing Registration No. GJ-06- 3690	DG- 1,51,0	15,100	- 25,000/-	
C.4.	Car Chevrolet Tavera	Bearing Registration No. GJ-06- 7560	DG- 45,0	100/- 4,500	- 10,000/-	
C.5.	Car Ford Endeavour Diesel	Bearing Registration No. GJ-06- 9522	DQ- 1,96,0	19,600	- 25,000/-	
	Plant and Machinery	It includes Weigh Bridge, Capital WIR	P 45,00,0	4,50,000	4 1,00,000/-	
C.6.			ter's 5,12,0	00/- 51,200	- 50,000/-	

RELEVANT PARTICULARS		
Name of corporate debtor	Sterling SEZ and Infrastructure Limited	
Date of incorporation of corporate debtor	22/06/2006	
Authority under which corporate debtor is incorporated / registered	ROC-MUMBAI	
Corporate Identity No. / Limited Liability- Identification No. of corporate debtor	U45201MH2006PLC162784	

CIN No.: U65990MH1995PTC095527 Registered Office: 616, Floor-6, Plot No-211, Dalamal Tower, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai City, Maharashtra, India, 400021 IN THE MATTER OF CHANGE OF NAME FROM

MONEYRAJ PLANTATIONS AND FINANCES PRIVATE LIMITED TO

SIMPLEPAY FINANCE PRIVATE LIMITED

t is hereby informed that Moneyraj Plantations And Finances Private imited originally incorporated on 20.12.1995 under the Companies Act, 1956 as Moneyraj Plantations And Finances Private Limited, has changed its name to Simplepay Finance Private Limited. Approval of the board of directors and members was obtained by passing necessary resolutions in terms of section 13 of the Companies Act, 2013 and was filed with Registrar of Companies, Mumbai. The Company has obtained the approval of Central Government vide dated 11.03.2022. Further, it is informed that pursuant to rule 29 of the Companies (Incorporation) Rules 2014, the Company has been issued a new certificate of incorporation pursuant to change of name in Form No. INC-25 by the ROC evidencing he change of name.

Further, Being a NBFC, It will obtain necessary approval and New COR from Department of Non-Banking Supervision, Reserve Bank of India, Mumbai evidencing the change of name from Moneyraj Plantations And Finances Private Limited to Simplepay Finance Private Limited.

All stakeholders are requested to take note of the above information. By order of the Boards of Directors

Sd/-Belavinakodige Madhu Subramanya Director

Din no.: 00127112

(F	SCHEDULE II FORM B PUBLIC ANNOUNCEMENT (Regulation 12 of the Insolvency and Bankruptcy (Liquidation Process) Regulations, 2016) FOR THE ATTENTION OF THE STAKEHOLDERS OF EMPEE POWER COMPANY (INDIA) LIMITED			
1.	Name of Corporate Debtor	EMPEE POWER COMPANY (INDIA) LIMITED		
2.	Date of incorporation of Corporate Debtor	26-12-1996		
3.	Authority under which the Corporate Debtor is Incorporated / Registered	RoC -Chennai		
4.	Corporate Identity Number / Limited Liability Identification No. of Corporate Debtor	CIN : U40101TN1996PLC037198		
5.	Address of the registered office and Principal office (if any) of Corporate Debtor	Empee Tower, No.59, Harris Road, Pudupet Chennai. TN - 600 002. India.		
6.	Date of closure of Insolvency Resolution Process	22-03-2022		
7.	Liquidation Commencement Date of Corporate Debtor	22-03-2022 (Certified Copy received by mail on 22-03-2022)		
8.	Name and Registration Number of the Insolvency Professional acting as Liquidator	R. LALITHA Regn No. IBBI/IPA-001/IP-P00779/2017-2018/11352		
9.	Address and e-mail of the Liquidator, as registered with the Board	Address: Flat F, Hanumanthpuri Apts, No 2, Bharathi Colony, Alwarthirunagar, Valasaravakkam, Chennai 600 087. TN Email id: lalitharca@gmail.com		
10.	Address and e-mail to be used for correspondence with the liquidator	Address: Flat F, Hanumanthpuri Apts, No 2, Bharathi Colony, Alwarthirunagar, Valasaravakkam, Chennai 600087. TN Email id: lalitharca@gmail.com		
11	Last date for submission of claims	20-04-2022		

Vazhuthacaud, Thiruvana Tel.: +91 471 4252855, 48528	s College-Bakery Junction F nthapuram, Kerala, India - 6	Road 595014	AAFPM0889E) Jointly v (PAN No. AAFPM089 Bosch Limited (formerly: Limited) Hosur Road, Ad in Folio No. M04730 1	Luchhala (PAN No. with Kishore M. Muchhala 1C) holding 5 shares of Motor Industries Company ugodi, Bangalore - 560 030 pearing Share Certificate distinctive Numbers from
No: KCB/36/280/2022/IVC(7) Short Kerala Cashew Board Limited invite the import of 3000-5000 Metric Ton of Cote D'Ivoire origin, with the follow Outturn : 48 lbs per 80 Kg bag	nes of quality Dried Cashew	Nut of 2022 crop mimport basis:	3163769 - 3163773 for 5 We do hereby give m Certificate(s) are lost a Company for issuance of and exchange of the INR 10/- certificates. The public is hereby wa dealing in anyway with 1	shares of INR. 100/-each. blice that the said Share nd we have applied to the luplicate Share Certificates same with Face value of rned against purchasing or he said Share Certificates.
Last date for submission & uploading e-tenders	1700 hours on 29" M	March 2022	Certificates if no obje Company within 30 day	issue duplicate Share ction is received by the s of the publication of this
Opening of e-tender	1100 hours on 30" M	Aarch 2022	entertained by the Comp	which no claim will be any in that behalf.
All details can be viewed, downloa portal www.etenders.kerala.gov.in		he e-procurement	Place : Mumbai Date : 24.03.2022	Sameer K Muchhala Kishore M Muchhala

9	 (A Government of Kerala Underta P.B. No.4004, Udyogamandal P. Phone: 0484 -2545011 CIN: U24299KL1951SGC00123 Email: projects@tcckerala.com 	O., Řochi-683 501, l 7, GSTIN : 32AAAC	T6207B1Z1
	NOTICE INVITI ne bids (E-tender) are invited from reputed fi	rms for the following w	1000 Company 200 Compa
	rnment e-tender portal http://etenders.kera		
SI. No	Name of Work	Tender ID	Last date of Submitting tender
I.	Preparation of Detailed Project Report for Procurement, Erection and commissioning of a new 150 TPD Caustic Soda Plant	2022_TCCL_483358_1	11/04/2022
	he relevant details and the teader docur	nent can be downloa ed only in the website.	ded from the site.

-	
	We, Mary Vaz and Alphonso Jerome Vaz
	(Deceased) jointly holding 100 shares of
	SIKA Interplant Systems Limited
	Registered Office; No.03, Gangadhar chetty Road,
	Dr. Sharma Building, Bangalore-560042, In
	Folio No. M000097 bearing Share Certificate
	Number 2145 with distinctive numbers
	from 555201-555300 respectively consisting of 100
	shares of Rs 10/- each. I do hereby give notice that
i.	the said Share Certificates are lost and I have
1	Certificate.
1	Veninkaie.
L	The public is hereby warned against purchasing or

n anyway with the said Share Certificates mpany may issue duplicate Share tes if no objection is received by the within 15 days of the publication of this ement, after which no claim will be ed by the company in that behalf. MARY VAZ Aangalore 4.03.2022 Folio No.M000097

THE ADMINISTRATION OF UNION TERRITORY O Information Technology Department Ladakh e-Governance Agency (LeGA), La Tel/Fax:01982-255567,255568 E-mail:ladakhegovagency@ EVEL-EVELING EED-NE/-E e- NIT NO.: 01-LEGA(UTL) -OF-2022. For and on behalf of Lt. Governor, UT Ladakh, e-tenders are invited tered firms dealing with the Design, Development, Implementation, Maintenance of Web Portal for LG Dashboard, Administration of Law required to be developed for the different department of UT Ladakh	"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such		
SNo. Description	Date	contents, nor for any loss or	
i) Date of Publishing of Tender Notice	22/03/2022	damage incurred as a result of	
ii) Pre-Bid Meeting (link will be provided to the interested Bidders)	28/03/2022	transactions with companies,	
iii) Online Bid Submission Date of Start	01/04/2022	· · ·	
iv) Online Submission End Date	16/04/2022 (04.00 PM)	associations or individuals advertising in its newspapers	
The tender is available for submission at https://tenders.ladakh.gov.in/ INFC	The tender is available for submission at https://tenders.ladakh.gov.in/ INFO/Adv-01/2021-22		
ansal API		or Publications. We therefore recommend that readers	

Website	https://sterlingsez.com/
Liquidation commencement date of corporate debtor	Order Delivered on: 18/10/2021(Copy of written order made available on18/11/2021)
Date of invitation for participating in the E-auction process	24/03/2022
EOI submission date	31/03/2022
Eligibility criteria for participating in the E-auction process	Any person participating in the E-auction process pursuant to this invitation shall not be a person ineligible in terms of Section 29A of IBC. An affidavit confirming eligibility in this regard will be required to be submitted by the interested bidders and shall meet the criteria set out in the E-Auction Process Document. For details kindly, refer the E-Auction Process Document.
Mode of sale	Electronic auction sale process (as per its meaning under the IBC)
Terms of sale	As per the terms and conditions set out under the E-Auction Process Document available at https://sterlingsez.com/
Refundable/Adjustable Earnest Money Deposit ("EMD")	10% of the Reserve Price mentioned against the category of the asset(s) the bidders are interested in before bidding. For details kindly, refer the E-Auction Process Document.
Last date of submission of EMD	21/04/2022 (Unless intimated otherwise on the website of the Corporate Debtor. For details kindly, refer the E-Auction Process Document.
Date and Time of E Auction	25/04/2022 For details kindly, refer the E-Auction Process Document.
Schedule of Inspection	02/04/2022 to 15/04/2022 with prior intimation to the Liquidator
Name, Address and e-mail to be used for correspondence with the liquidator	Vishal Ghisulal Jain Registration No.: IBBI/IPA-001/IP-P00419/2017-2018/10742 Resolve-IPE Private Limited - 1003, 10th Floor, Satra Plaza, Sector 19D, Palm Beach Road, Vashi, Navi Mumbai - 400 703. Email: liquidation.sterlingsez@resolvegroup.co.in
Name, Address and e-mail to be used for correspondence with the liquidator	Vishal Ghisulal Jain Registration No.: IBBI/IPA-001/IP-P00419/2017-2018/10742 Resolve-IPE Private Limited 1003, 10th Floor, Satra Plaza, Sector 19D, Palm Beach Road, Vashi, Navi Mumbai - 400 703. Email: liquidation.sterlingsez@resolvegroup.co.in
E – Auction Portal	https://ncltauction.auctiontiger.net

Notes: The mode of sale contemplated hereunder is "electronic auction sale" asper its meaning under IBC and applicable Insolvency and Bankruptcy Board of India (Liquidation process) Regulations, 2016 ("Liquidation Regulations"). All interested persons are urged to familiarize themselves with the relevant provisions thereof.

a. A bidder if eligible and confirmed by liquidator, may participate in the E-Auction process for any of the categories set out herein in accordance with the E-Auction Process Document.

b. It is clarified that no extension /concessions will be awarded on account of incomplete due-diligence. The information and documents available with the Liquidator shall be provided by the Liquidator on a best effort basis.

EMD will be mandatorily required to be deposited by the interested persons to be entitled to participate in the E-Action. EMD adjustment and refund mechanism shall be as more specifically set out under the E-Auction Process Document

1. The Liquidator reserve the right to request any interested party to demonstrate sources of funds at any stage of the E-Auction Process. a. It is clarified that the advertisement does not create any kind of binding obligation on the part of the Liquidator or SSIL to affect the sale of the assets of SSIL. For avoidance of any doubts, it is hereby clarified that this is not an offer document. All taxes (including) any customs, Excise, TDS, GST any other duties, taxes, levies, transfer charges, etc.) will be borne by the buyer

Notwithstanding anything contained herein, the terms & conditions for inviting Bid/EOI from interested parties, including eligibility criteria shall be determined as per IBC and by the Liquidator of SSIL and may be changed/ amended or modified at any stage

Liquidator of SSIL reserves the right to alter/suspect/abandon/cancel/extend/resize parcels/amend categories of sale or modify the process/ Payment terms and of the present advertisement or E-auction and /or reject or disqualify any interested party/prospective bidder/bid/offer at any stage of process, without assigning any reason, in the best interest of the stakeholders with a view to maximize the recovery. The liquidator further has the right to make sales in accordance with the provisions of the IBC, without any liability and does not bear any obligation to keep the interested party informed.

The advertisement is subject to the provisions of the IBC and the regulations made thereunder including but not limited to Section 52 and 53 of the IBC. The prospective bidders should make their own independent enquiries/due-diligence regarding the extent, measurement, nature, type, classification, encumbrances, litigations, attachments, acquisition liabilities of the assets and claim/right/dues etc. in respect to the assets put on auction, prior to submitting their bid.

The advertisement does not constitute and will not be deemed to be constitute any commitment or any representation of the Liquidator/SSIL

Any extensions in timelines/ modification in the content of the advertisement will not be necessarily be carried out through another advertisement, but may be notified directly on the website of SSIL

The prospective bidders should regularly visit the website to keep themselves updated regarding clarifications, amendments or extensions /date of auction. If any.

This advertisement is subject to the terms and conditions mentioned in the E-Auction Process Document at https://sterlingsez.com/. Sd/-Viehal Chierdal Join

	Visital Gittsütal Jahri
Date : 24/03/2022	Liquidator of Sterling SEZ and Infrastructure Limited
Place: Navi-Mumbai	IBBI Registration No: IBBI/IPA-001/IP-P00419/2017-20118/10742

-		
	S.	

11. Last date for submission of claims 20-04-2022

Place: Chennai

Notice is hereby given that the Hon'ble National Company Law Tribunal Chennai Bench has ordered the commencement of liquidation of the Empee Power Company (India) Limited on 21-03-2022 (Certified Copy received through mail on 22-03-2022) under section 33 of the Code

The stakeholders of Empee Power Company (India) Limited are hereby called upon to submit a proof of their claims, on or before 20" April 2022, to the liquidator at the address mentioned against item 10.

The financial creditors shall submit their proof of claims by electronic means only. All other stakeholders may submit the proof of claims in person, by post o by electronic means.

Submission of false or misleading proofs of claim shall attract penalties. R. Lalitha Date: 22-03-2022

Name and Signature of the Liquidator



CIN: L72200MH1995PLC093130

78, Ratnajyot Industrial Estate, Irla Lane, Vile Parle (West), Mumbai - 400056. Tel: 022-66889900, E-mail: investor@dynacons.com., Website: www.dynacons.com

NOTICE OF POSTAL BALLOT AND REMOTE E VOTING INFORMATION

Notice is hereby given that pursuant to and in Compliance with the provisions of Section 108, 110 and other applicable provisions if any of the Companies Act, 2013 ('the Act') read with Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules') [including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being in force), as amended by the Companies (Management and Administration) Amendment Rules, 2015] and Regulation 44 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations'), Secretarial Standard-2 on General Meetings (SS-2) read with General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28 2020, 39/2020 dated December 31, 2020 10/2021 dated June 23, 2021, and 20/2021 dated December 8, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'), and other applicable laws and regulations, as amended from time to time (including any statutory modification(s) or re-enactment thereof for the time being inforce), approval of the members of Dynacons Systems & Solutions Limited ('the Company') is being sought for the following resolution(s) by way of Postal Ballot through remote e-voting process only ('remote evoting')

Sr. No. Description of Resolution

- Re-appointment of Mr. Shirish Anjaria (Din:00444104) as Chairman cum Managing 1. Director
- 2. Re-appointment of Mr. Parag Dalal (Din no.: 00409694) as Whole-time Director
- Re-appointment of Mr. Dharmesh Anjaria (Din no.: 00445009) as Whole-time Directo 3.

In compliance with the above mentioned provisions and MCA Circulars, electronic copies of the Postal Ballot Notice ('Notice') alongwith Explanatory statement has been dispatched by e-mail on Wednesday, March 23, 2022 to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s).

Members who have not registered their email addresses may temporarily get themselves registered with Company's Registrar and Share Transfer Agent, Bigshare Services Pvt, Ltd. by clicking the link: info@bigshareonline.com for receiving the Notice.

A person, whose name is recorded in the Register of Members or in the Register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Thursday, March 17, 2022 only shall be entitled to avail the facility of remote e-voting provided by National Securities Depository Limited (NSDL). A person, who is not a Member as on the Cut-off date should treat this Notice for information purpose only.

Members holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date

ansal Api **Building Lifestyles Since 1967** Ansal Properties and Infrastructure Limited Corporate Identity Number: L45101DL1967PLC004759 Regd. Office: 115, Ansal Bhawan, 16, Kasturba Gandhi Marg, New Delhi-110001 Mobile: 91-9871053419, Tel.: 011-23353550, 66302269/72 Website: www.ansalapi.com; Email: shareholderservice@ansalapi.com Company Petition No. 10/03/2016

Before the National Company Law Tribunal, New Delhi, Court No. IV

In the matter of Section 73(4) & 74(3) of the Companies Act, 2013 and in the matter of Ansal Properties & Infrastructure Limited having its Registered office at 115, Ansa Bhawan, 16, K.G. Marg, New Delhi – 110001 (Applicant Company)

NOTICE TO INVESTORS/FIXED DEPOSIT HOLDERS OF APPLICANT COMPANY

An Application being CA/40/ND/2022 under Rule 11 read with Rule 64 of the Nationa Company Law Tribunal Rules, 2016 and Section 74 of the Companies Act, 2013 was filed on the 09th February, 2022 by Ansal Properties & Infrastructure Limited for modification of earlier Orders of the Hon'ble National Company Law Tribunal, New Delhi, (NCLT), where in the Applicant Company, due to the COVID 19 and other liquidity issues, has asked for the prayers viz. (i) Revision in payment of principal amount per month (ii) Reduction in the rate of interest (iii) Extension of time sought for scheme.

The matter was heard by NCLT and vide its order dated the 10th February, 2022, notice was to be issued to the investors / fixed deposit holders of the Applicant Company. I compliance of said Order dated the 10th February, 2022, this notice is being published to enable the investors / fixed deposit holders to know about the aforesaid prayers.


Any eligible person desirous of filing objections shall contact the undersigned to obtain a copy of the Application filed by the Company and thereafter file objections with the Applicant Company, by way of letter at its Registered Office, within a period of 21 days from the date of this notice, failing which it shall be presumed that they have no objections or representation to make. The next date of hearing before the NCLT is the 21st April, 2022.

Date: 22.03.2022

Place : New Delhi

For Ansal Properties & Infrastructure Ltd. Sd/-(Abdul Sami) General Manager (Corporate Affairs)

& Company Secretary



make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in anv manner whatsoever.

I arrive at a conclusion not an assumption.

Inform your opinion with detailed analysis.

The Indian Express. For the Indian Intelligent.







Place: Mumbai

Date: 24/03/2022

indianexpress.com

i.e. Thursday, March 17, 2022 may cast their vote electronically on the Resolutions as set out in the said Notice with facility of remote e-voting through electronic services provided by National Securities Depository Limited (NSDL). All the members are informed that:

All the Special Resolutions as set in the Notice dated March 21, 2022 may be transacted through electronic means by e-voting.

The date of completion of dispatch of Notice by electronic mode: Wednesday, March 23, 2022.

The date and time of commencement of remote e-voting: Thursday, March 24, 2022 (9:00 A.M. IST)

The date and time of end of remote e-voting: Friday, April 22, 2022 (5:00 P.M. IST)

The cut-off date for determining the eligibility to vote by remote e-voting: Thursday, March 17,

- The remote e-voting module shall be disabled by NSDL for voting after 5:00 pm IST on Friday, April 22, 2022
- Once the vote is cast on the resolution, the member will not be allowed to change it subsequently or cast the vote again.
- Information and instruction including details of user id and password relating to e-voting have been sent to the members through e-mail.
- The voting rights of the members shall be in proportion to their shares of the paid up equity share capital of the Company as on March 17, 2022, being cut-off date.
- Mr. Hemant Shetve, (FCS No.2827 and COP No. 1483), Partner of HSPN Associates & LLP (formerly known as HS Associates), Practicing Company Secretary, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process in a fair and transparent manner.
- The Result of the remote e-voting will be announced on or before Tuesday, April 26, 2022. The result will also be displayed on the website of the Company at www.dvnacons.com. website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com
- Member may note that the Notice is available on the Company's website at www.dynacons.com. website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.in case of any queries/grievances, related to e-voting, members may contact the following person or may refer the Frequently Asked Questions (FAQs) - for members and e-voting user manual for members available at the downloads section of www.evoting.nsdl.com
- Contact details of the person responsible to address the grievances connected with e-voting : National Securities Depository Limited (NSDL),Mr. Amit Vishal, Assistant Manager, Trade World, A wing, 4* & 5* Floors, Kamala Mills Compound, Lower Parel Mumbai-400013. Tel No.:+ 91 22 24994262,Email id: amity@nsdl.co.in:evoting@nsdl.co.in

By order of the Board For Dynacons Systems & Solutions Limited

Ravishankar Singh Company Secretary & Compliance Officer

ICICI Prudential Banking & PSU Debt Fund

Quarterly IDCW	0.0449	10.6222	
Direct Plan – Quarterly IDCW	0.0660	12.5329	

\$ The distribution will be subject to the availability of distributable surplus and may be lower depending upon the extent of distributable surplus available on the record date under the IDCW option of the Scheme.

Subject to deduction of applicable statutory levy, if any

or the immediately following Business Day, if that day is a Non - Business Day.

The distribution with respect to IDCW will be done to all the unit holders/beneficial owners whose names appear in the register of unit holders/Statement of beneficial owners maintained by the Depositories, as applicable under the IDCW option of the Scheme, at the close of business hours on the record date.

It should be noted that pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW option of the Scheme would fall to the extent of payout and statutory levy (if applicable).

For ICICI Prudential Asset Management Company Limited

lace	ţ	Mumbai
)ate	ŝ	March 23, 2022
		No. 011/03/2022

Sd/-**Authorised Signatory**

To know more, call 1800 222 999/1800 200 6666 or visit www.iciciprumf.com

As part of the Go Green Initiative, investors are encouraged to register/update their e-mail id and mobile number to support paper-less communications.

To increase awareness about Mutual Funds, we regularly conduct Investor Awareness Programs across the country. To know more about it, please visit https://www.iciciprumf.com or visit AMFI's website https://www.amfiindia.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.





बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ५०० चौ.फूट पर्यंतुच्या सर्वे निवासी मालमत्तांना करातून सूट - प्राजक्त तनपुरे

प्रकारचे

कंत्राटदारांन

योग्य

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ४६.४५ चौ.मीटर (५०० चौ.फूट) किंवा त्यापेक्षा कमी चटई क्षेत्र असणाऱ्या निवासी मालमत्तांना दि. १ जानेवारी २०२२ पासून संपूर्ण मालमत्ता करातून सूट देण्यात आली आहे. यामध्ये (५०० चौ.फूट) अथवा त्याहून कमी चटई क्षेत्र असलेल्या निवासी इमारती अथवा निवासी गाळ्यांवर आकारण्यात येणाऱ्या मालमत्ता करात संपूर्ण करमाफो करण्यात आली आहे, अशी माहिती,

१ जुलै २०१७ नंतर पूर्णत्वास आलेल्या कामाचे मूल्यवर्धीत व इतर करांबाबत कार्यवाही केली जाईल - एकनाथ शिंदे महानगर

दि, २३ आणि मुंबई, अन्य (प्रतिनिधी) : दिनांक १ पालिकेकडे अशा ऑगस्ट २०१९ पासून राज्यात प्रस्ताव प्रलंबित असेल, त्यार वस्तु व सेवा करप्रणाली लाग् संबंधित झाली असल्याने दिनांक १ त्यांच्याकडील जुलै २०१७ नंतर पूर्णत्वास कागदपत्रे सादर करावी. आलेल्या कामांवर व्हॅट त्यावर योग्य ती कार्यवाही अंतर्गत अतिरिक्त भार पडत केली जाईल, अशी माहिती असल्याने या रकमेबाबत नगरविकास मंत्री एकनाथ कंत्राटदाराने कार्यकारी शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या अभियंता नागपूर यांच्याकडे तासात दिली. यासंदर्भातील मागणी केली असून संबंधित प्रश्न विधान परिषद सर्वश्री कंत्राटदाराला सदस्य प्रवीण दटके, जयंत कागदपत्रे तपासून परतावा देण्यात आला पार्टील यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे नागपूर होता.

अंबेजोगाई-गिता-जळगाव रस्त्याच्या बांधकामासाठी लोकहितास्तव निर्णय : अशोक चव्हाण

मुंबई, दि. २३ (प्रतिनिधी) : अंबेजोगाई-गिता-जळगाव हा मराठवाड्यातील दोन जिल्ह्यांना जोडणारा रस्ता असून या रस्त्याच्या बांधकामासाठी गळीत धान्य संशोधन उपकेंद्र अंबेजोगाई येथील जमिनीची आवश्यकता आहे. त्याचबरोबर हा रस्ता हस्तांतरित करण्याबाबत कृषि विद्यापीठाने ठराव करून मान्यता दिली आहे. मात्र गळीत धान्य संशोधन उपकेंद्र यांची जमीन कृषक अथवा अकृषक प्रयोजनासाठी न देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे लोकहितास्तव हा प्रश्न सोडविण्यासाठी कृषी विभागाची बैठक घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात दिली. यासंदर्भातील प्रश्न विधान परिषद सदस्य सर्वश्री संजय दौंड यांनी उपस्थित केला होता.



आणखी सहा घोटाळे समोर येणार

ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची सुमारे ६ कोटीची मालमत्ता जप्त केली. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर कारवाईने केल्याने मोठी खळबळ उडाली होती. किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेत टाकरे कुटुंबावर आरोप करताना म्हटले की, ठाकरे कुटुंबीय आणि अन्वय नाईक यांच्या जमिनी व्यवहाराबाबत माहिती दिली होती. त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. आता ईडीच्या कारवाईबाबत तरी बोलतील का, असाही सवाल त्यांनी केला.

किरीट सोमय्या यांनी म्हटले की, आदित्यने २०१४ मध्ये आई रश्मी ठाकरे सोबत कोमो स्टॉक ॲण्ड प्रॉपर्टीज ही कंपनी स्थापन केली. त्यानंतर पाच वर्षानंतर आदित्य यांनी कंपनीच्या

संचालकपदाचा राजीनामा दिला आता ही कंपनी देशातील मोठा हवाला किंग नंद किशोर चतुर्वेदीच्या मालकोची झाल आहे. उद्धव यांनी याबाबत काहीही भाष्य केले नाही. आदित्य श्रीधर आणि रश्मी यांच्यात कौटुंबिक संबंधासोबत आर्थिक संबंध आहेत का हे त्यांनी स्पष्ट करावे अशीही मागणी सोमय्या यांनी केली. श्रेल कंपन्याच्या माध्यमातून मोठा आर्थिक व्यवहार झाला असल्याचार्ह आरोप सोमय्या यांनी केला. नंदकिश्रोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबाचा संबंध काय मुख्यमंत्र्यांनी हे सांगावे, मनी लॉंड्रिंग केली आहे का, या प्रश्नांची उत्तरे मुख्यमंत्री ठाकरे यांनी देण्याची मागर्ण सोमय्या यांनी केली. आगामी काही दिवसांत आणर्ख सहा छोटे मोठे घोटाळे बाहेर येणार असून तपार यंत्रणांची कारवाई होणार असल्याचे किरीट वक्तव्य सोमय्या यांनी केले. एवढा पैसा कुठून आला महापालिवेत्रच्या कंत्राटदारांकडून आले की दोन वर्षाच्या सारवातारच्या कार्यकाळात झालेल्या पैसे **चोटाळ्यातू**न जमा झाले याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव यांनी मागणी देण्याची

देखील त्यांनी केली.

(GAME)/11/2020 - O/o DRM/MMCT/WF Dated 21.03.2022 दस्तावेज पृष्ठ क. १५.४ मध्ये सिलींग, मार्केटिंग व ईओआय सादरीकरणाची विद्यमान तारीखा दि. १८.०३.२०२२ रोजी दु राहतील. hereunder written. ALL OR THE ANY OF THE PERSONS ALL OR THE ANY OF THE PERSONS having any claim against, in, to or upon the said Flat or any part thereof by virtue of inheritance, agreement, contract, sale, mortgage, possession, gift, lease, lien, charge, trust, maintenance, easement, litigation or otherwise whosoever are hereby called upon to notify the same in writing together with supporting documentary evidence to the undersigned at the address given herein below, within fifteen days from the date hereof otherwise it will be deemed that there are no claims and failing which my client will enter into agreement with the abovesaid Owners assuming that no body have any objection of whatsoever nature in respect of the above said Flat/immovable property. THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All that piece or parcel of in property/ premises being Flat No. 303, (area measuring 515 Sq. Ft. (Built Up Area) 3rd Floor, in Building No. B-11, Sector-VI, Lily Srishti Hills Co-Op. Hsg. Soc. Ltd., Shristi Hills Complex, Survey No. 128, Hissa No. 1(p), situated at Jhambul Road, Village-Chikhloli, Tal. - Ambernath (West), Dist.-Thane and share Certificate No. 15 shares numbered 71 of 75, in the Taluka & Sub District Registration Ambernath, District-Thane within the limits of Ambernath Municipal Council. Dated this24th March, 2022 SUBHASH CHANDRAPAL Office Add .: 1403-1404, 14th Floor Signature Business Park, Nr. Fine Arts Postal Colony Road, Chembur, Mumbai-400071. Mob: 9869484948

नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधान परिषदेत दिली. याबाबत विधानपरिषद सदस्य रमेशदादा पाटील यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील गावठाण, कोळीवाडे व आदिवासी पाडे या ठिकाणी स्थित निवासी मालमत्तेचे क्षेत्रफळ हे ५०० चौ.फूट पेक्षा कमी असल्यास याचा लाभ होत आहे. यामध्ये जवळपास १६ लाख निवासी मालमत्ता करधारकांना लाभ होणार आहे



प्रातःकाल

मुंबई, गुरुवार दि. २४ मार्च २०२२

अकृषिक कर आकारणीबाबत नवीन समिती स्थापन करणार - बाळासाहेब थोरात

सही/

दिन

असून तो राज्याचा उत्पन्नाचा स्त्रोत आहे. अकृषिक कराची आकारणी ही कायदा व नियमातील तरतुदीनुसार करण्यात आलेली आहे. परंतु याबाबत काही तक्रारी प्राप्त होत असल्याने पुन्हा नवीन समिती स्थापन करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विधानपरिषदेत दिली. याबाबत विधानपरिषद

बॉम्बे टॉकिज लिमिटेड

सीआयएन : L65990MH1984PLC033919

मुंबई, दि, २३ (प्रतिनिधी) : अकृषिक कर हा जमिनीवरील मूलभूत कर 🛛 सदस्य विलास पोतनीस यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देतान महसूलमंत्री बोलत होते. दि.५ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या शासनाच्या आदेशानुसार करण्यात येणाऱ्या अकृषिक कराच्या वसुलीच्या कार्यवाहीस तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत पुन्हा नव्याने अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येईल, असेही श्री.थोरात यांनी यावेळी सांगितले.

एस्क्वेअर मनी गॅरन्टीज लिमिटेड

सीआयएन : L51900MH1985PLC036 नोंदणीकृत कार्यालय : ४एफ२ कोर्ट चेंबर्स, ३५, न्यु मरिन लाईन्स मुंबई, महाराष्ट्र ४०० ०२० भारत. ईमेल आयडी : investoremgl@gmail.com अति-विशेष सामान्य सभेची सचना मुचना याद्वारे देण्यात येत आहे की. एस्क्वेअर मनी गॅरन्टीज लिमिटेड यांच्या सभासदांची अति-विशेष सामा सभा बुधवार, दि. २० एप्रिल, २०२२ रोजी स. ११.०० वा. ईजीएमच्या सूचनेमध्ये पार पडलेल्या विशेष यवसायांवर व्यवहार करण्याकरिता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय येथे आयोजित केली आहे. ग्यनीची ईजीएमची सूचना व अटेडन्स पावती व प्रॉक्सी फॉर्म कंपनी/ रजिस्ट्रर व ट्रान्सफर एजन्ट (आरटीए), पॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपीज) यांच्यासह त्यांच्या ई−मेल आयडीवर नोंवणीकृत सभासदांना ई व पोस्ट मार्फत नोंदणीकृत सभासदांना पाठविली आहे. सभासदांनी कृपया सदर सूचनेमध्ये कोणतेही विशेष मोह व पीस्ट नागरा नारपानुरा सनापत्रात्र प्राप्तपत्र www.esquiremoneyguarantees.com वर व स्टॉन पाहावे. सदर दस्तावेज कंपनीची वेबसाइट www.esquiremoneyguarantees.com वर व स्टॉन एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेड बीएसई www.bscindia.com व सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड सीडीएसएल) www.evotingindia.com वेबसाइट वर उपलब्ध आहे. ोबी (सूची अनिवार्थता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियमन ४४ अंतर्गत व कंपन व्यवस्थापन व प्रशासन), २०१४ च्या नियम २० अंतर्गत सहवाचन कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १०/ अंतर्गत कंपनीने त्यांच्या सभासदांना ईवीएमच्या ठिकाणा व्यतिरिक्त अन्य ठिकाणाहून ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाल जा नापर करने मततान पार पायापार वा विधाय प्रदान केली आहे. दि. १३.०४.२०२२ रोजी निर्धारित तारीख अनुसार प्रत्यक्ष फॉर्म वा डिम्टेरियलाईच्ड स्वरूपात शेअर्स धारक हे ईजीएमच्या ठिकाणाच्या व्यतिरिक्त सेंट्रल डेपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (सीडीएसएल) वर ईलेक्ट्रॉनिक मतदान प्रणाली मार्फत (परोक्ष ई–मतदान) प्रदान

करून एनएसडीएल सन्हिंस नियुक्त केली आहे. सर्व स्थासदाना सूचित करण्यात येते की :

- . परोक्ष ई-मतदान मार्फत ईजीएमच्या सूचनेमध्ये पार पढलेल्या विशेष व्यवसायांवर व्यवहार करण्यात येतील . परोक्ष ई-मतदान सविधेची सरुवात रविवार, दि. १७ एप्रिल, २०२२ (स. ९.०० वा.) होत आहे.
- . परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख मंगळवार, दि. १९ एप्रिल, २०२२ रोजी (सायं. ५.०० वा.) आहे.
- ४. परोक्ष ई–मतदानाकरिता पात्रता अर्हतेकरिता निर्धारित तारीख दि. १३.०४.२०२२ आहे. कोणाही व्यक्ती जर निर्धारित तारीख अनुसार धारक असेल व सूचनेची पाठवणी पश्चात कंपनीच्या सभासद व कंपनीचे शेअर्स ताब्यात घेत असेल तर त्यांनी ईमेल www.evotingindia.com वरून लॉगीन आयडी व पासवर्ड प्राप्त करून घ्यावा. त्यामुळे जर कोणाही व्यक्तीने आधीच परोक्ष ई-मतदानाकरिता सीडीएसएलसा नोंदणीकरण केले असेल तर मतदान पार पाडण्याकरिता विद्यमान युजर आयडी व पासवर्ड वापरता येईल. मतदानाकरिता पात्र सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की :
- . परोक्ष ई-मतदान मंगळवार, दि. १९ एप्रिल, २०२२ रोजी सायं. ५.०० नंतर सीडीएसएल मार्फत बंद करण्या येईल व एकदा मतदान मोड्युल सीडीएसएलद्वारे अकार्यरत करण्यात येईल व परोक्ष ई–मतदान सदर तारीख व वेळेपश्चात स्विकृत केला जाणार नाही.
- पोलिंग पेपर मार्फत मतदानाकरिता सुविधा ईजीएम वर उपलब्ध आहे. सी. सभासद ज्यांनी ईजीएमवर पूर्वी परोक्ष ई–मतदान द्वारे त्यांचे मतदान पार पाडले आहे ते सुद्धा त्यांचे मतदा
- पुन्हा ईवीएममध्ये उपस्थित राहुने पर पांड के प्रावत पुन्हा इंवीएममध्ये उपस्थित राहुने पर पांड के प्रावत के प्रावत के प्रावत के प्रावत के प्रावत के प्रावत के प्राव डी. ज्या व्यक्तीचे कंपनीच्या सभासदानी निर्धारित तारखेच्या अनुसार त्यांचे मतदान ईलेक्ट्रॉनिकली वा प्रत्यक्षरित्य ईजीएम सूचनेमध्ये नमूद सूचनेच्या अनुसार परोक्ष ई–मतदानाच्या द्वारे लॉगीन–आयडी व पासवर्ड पाठवू-वर संपर्क साधावा
- र नगरे पर जने रागनाना. . कंपनीने सीएस कौशीक सोती, प्रोप्रायटर, के सोनी ॲन्ड असोसिएट्स यांना कंपनी सचिव म्हणून ईजीएममध्ये स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पडण्याकरिता व ई-मतदान प्रक्रियेकरिता परीनिरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. कोणत्याही चौंकशीकरिता सभासदांनी

- मार्वाव मैंग्युअल व Frequently Asked Question (FAQ's) कृपया पाहावे वर www evotingindia.com वर डाउनलोड सेक्शनवर सभासबंकरिता सीडीएसएल ईमेल helpdesk evoting@cdslindia.com वर संपर्क साधावा वा श्री. राकेश दळवी (०२२-२३०५८५४२) वर संपर्व

ाभागतः) कोगतेही सभासद चे अतिविशेष सामान्य सभा (ईजीएम) मध्ये मतदान करण्यास उपस्थित राहू इच्छितात त्यांनं कंगनीचे सभासद यांना मतदानाकरिता उपस्थित राहावे. प्रॉक्सी कंपनीच्या सभासदांकरिता आवश्यक नसेल नीएमच्या अहवालावर ४८ तासांच आत मतदानाचा निर्णय घेण्यात येईल व इन्स्ट्र्मेंट अपॉईंटिंग प्रॉक्सीव गेंदणीकृत कार्यालय येथे जमा करावी. मतदान हक्क पार पाडण्याकरिता कंपनीचे एकूण भाग भांडवलाच्या दहा टां नेक्षा कमी नसावे व प्रॉक्सी सभासदांच्या वतीने विस्तारित करण्यात येईल. एखादा सभासद जर दहा टक्के शेअस धारक असेल तर कंपनीच्या एकूण भाग मांडवलाच्या प्रॉक्सी म्हणून सिंगल व्यक्तीस नियुक्त करण्याचा अधि आहे व सदर व्यक्ती कोणाही व्यक्ती वा भागधारक यांचकरिता प्रॉक्सी म्हणून कार्य करू शकत नाही.

मंडळाच्या आदेशान्वये

	एस्ववआर मना गरन्दाज लामदडकारता
	सही/- किशोर गोपाल पाटील
ठिकाण : मुंबई	संचालक
दिनांक : २३.०३.२०२२	डीआयएन ०५१२१०१७
	alali 421 - 1313 - 10
मे. उपनिबंधक, सहकारी संस्था (पर	सेवा) मुंबई यांचे कार्यालय
दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स	। असोसिए्शन लि., मुंबई
भारतीय क्रीडा मंदिर बिल्डिंग, ४था म	
नायगांव रोड २६, वडाळा,	मुंबई-४०० ०३१
<u>जाहीर नोत</u>	<u>ीस</u>
जीएस महानगर को-ऑप. बँक लि.	अर्जदार
हिरामणी सुपर मार्केट बिल्डिंग,	
तळमजला, लालबाग, मुंबई-४००	०१२
अनु. क्र. १ ते ३	जाब देणार
खालील दर्शविलेल्या विषयासंद	र्भात जाब देणाऱ्यांना

नोटीस देण्यात येते की, थकित कर्जाविषयी कर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणेसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तूमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती. तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटिसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक ०६.०४.२०२२ रोजी दुपारी १२.३० वा. आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

३.०० पर्यंत प्रसिद्ध करण्यात येणार होती ती दि. ०४.०४.२०२२ रोजी दु. ३.०० पर्यंत अशी वाचावी. सर्व अन्य अटी व शर्ती अपरिवर्तीत 0816 Follow us on: 💌 twitter.com/WesternRly

पश्चिम रेल्वे

शुद्धिपत्रक

WR-MMCTOGENI

PUBLIC NOTICE Notice is hereby given that MR. RAMESH P. MHATRE AND MR. AMOL R. MHATRE were Joint Owner of Flat No. 303,

ADVOCATE HIGH COURT

ठिकाण : मुंबई

दि. २४.०३.२०२२

आहे (परोक्ष ई-मतवान). Notice is hereby given that MR. RAMESH P. MHATRE AND MR. AMOL R. MHATRE were Joint Owner of FlatNo. 303, (area admeasuring 515 Sq. Ft. (Built Up Area) 3st Floor, in Building No. B-11, Sector-V1, Lily Srishti Hills Co-Op. Hsg. Soc. Ltd., Shristi Hills Complex, Survey No. 128, Hissa No. 1(p), situated at Janmbul Road, Village-Chikholi, Tal. - Ambernath (West), Dist. Thane and RAMESH P. MHATRE Died on 15/06/2017 at Raigad, Maharashtra leaving behind 1. MRS. SUMAN RAMESH MHATRE (WIDOW) 2. MRS. RASHMI RAMESH MHATRE (DAUGHTER) AND 3. MR. AMOL R. MHATRE (SON) as Surviving Legal heirs and Representative and Accordingly said legal heirs inherited all right, Title, interest and share in respect of Said Flat and Now negotiation is going on between my client and 1. MRS. SUMAN RAMESH MHATRE (WIDOW) 2. MRS. RASHMI RAME SH M HATRE (DAUGHTER) of the Flat No. 303, (area admeasuring 515 Sq. Ft. (Built Up Area) 3st Floor, in Building No. B-11, Sector-VI, Lily Srishti Hills Complex, Survey No. 128, Hissa No. 1(p), situated at Jhambul Road, Village-Chikholi, Tal. - Ambernath, (West), Dist. Thane and share Certificate No. 15 shares numbered 71 of 75, in the Taluka & Sub District Registration Ambernath, District-Thane for the Release of their share, rights, title and interest in respect of feasid Flat. MY clients has agreed to relinquish their share, rights, title and interest in respect of feasid Flat. MY clients has agreed to relinquish their share, rights, title and interest in respect of feasid Flat. MY clients has agreed to relinquish their share, rights, title and interest in respect of feasid Flat. MY clients has agreed to relinquish their share, rights, title and interest in respect of feasid Flat. MY clients has agreed to relinquish their share, rights, title and interest in respect of feasid Flat. MY clients has agreed to relinquish their share, rights, title and interest in respect of feasid Flat. MY clients has agreed to relinquish their share, rights, title and interest in respect of feasid Flat. MY clients has a अनु. क्र. श्री. शिरीष अंजारिया (ढीआयएन ००४४४१०४) यांना अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक म्हणून पनःनियक्त केले आहे. . पराग दलाल (डीआयएन क्र. ००४०९८९४) यांना संपूर्ण वेळ संचालक म्हणून पुन:नियुक्त केले आहे श्री. धरमेश अंजारिया (डीआयएन क्र. ००४४५००९) यांना संपूर्ण वेळ संचालक म्हणून पुन:नियुक्त केले . बरोल निर्वेशित तरतूद सहवाचन व एमसीए सक्रुलर्स, टपाली मतवान सूचनेची ईलेक्ट्रॉनिक प्रत (सूचन) तसेच अतिविशेष अहवाल ई-मेलू द्वारे बुधवार, दि. २३ मार्च, २०२२ रोची कंपनी/ डिपॉझिटर्र पार्टिसिपंटस यांच्यासह नोंदणीकत ईमेल आयडीवर पाठविला आहे. सभासद ज्यांनी अजून त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केले नसतील त्यांनी अस्थायी स्वरूपात त्यांचे ईमेल कंपनीचे रजिस्ट्रें व शेअर ट्रान्सफर एजन्ट, बिंगशेअर सर्व्हिसेस प्रा. लि. यांच्यासह सूचना प्राप्त होण्याकरिता लिंक info@bigshareonline.com वर क्लिक करून नोंदणीकरण करावे. एखादा व्यक्ती ज्यांचे नाव सभासदांचे रजिस्ट्रमध्ये उपलब्ध आहे व लाभार्थी मालक यांच्या रजिस्ट्रमध्

दिपांझिटरीजद्वारे मेन्टेन्ड आहे त्यांना निर्धारित तारीख अर्थात गुरुवार, दि. १७ मार्च, २०२२ रोजी नेशनल सीव्युरिटीज डिपांझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे परोक्न इन्मतवान प्रदानित सुविधा प्राप्त करण्याचा अधिकार आहे. एखादा व्यक्ती जर सदर सूचनेनुसार निर्धारित तारीखा अनुसार संभासद नसेल तर सदर सूचना ही माहिती करिता असेल.

सामान्य सर्क्युलर क्र. १४/२०२० दि. ८ एप्रिल, २०२०, क्र. १७/२०२० दि. १३ एप्रिल, २०२०,

क्र. २२/२०२० दि. १५ जून, २०२०, क्र. ३३/२०२० दि. २८ सप्टेंबर, २०२०, ३९/२०२० दि

३१ डिसेंबर, २०२०, १० २०२१ दि. २३ जून, २०२१ व २०/२०२१ दि. ८ डिसेंबर, २०२१ रोजी मिनीस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (एमसीए सर्क्युलर्स) यांच्याद्वारे जारी अन्य लागू कायदा व विनियमन

अनुसार वेळोबेळी सुधारित (कोणतेही वैधानिक सुधारणा वा रि-एनॅक्टमेंट वेळोवळी सुधारित यांच्यासह,

डायनाकोन्स सिस्टम्स ॲन्ड सल्युशन्स लिमिटेड (कंपनी) यांच्या सभासदांची मंजूरी वाढविण्याकरिता

परोक्ष ई-मतदान प्रक्रिया केवळ मार्फत टपाली मतदान मार्फत खालील ठरावांकरिता आयोजित केली

ठरावांचे विवरण

सभासद जर प्रत्यक्ष स्वरूप वा डिमटेरियलाईज्ड स्वरूपातील धारक असेल तर निर्धारित तारीख अर्थात गुरुवार, दि. १७ मार्च, २०२२ रोजी ते नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे प्रदानित ईलेक्ट्रॉनिक सब्हिंसेस मार्फत परोक्ष ई–मतदानाची सुवधा यांच्यासह सदर सूचनेमध्ये पार पडलेल्य ठरावांवर मतदान करू शकतात. सर्व सभासदांना सूचित करण्यात येते की :

) सूचनेमध्ये पार पडलेले सर्व विशेष ठराव दि. २१ मार्च, २०२२ रोजी ई–मतदानाद्वारे ईलेक्ट्रॉनिक मीन्स मार्फेत व्यवहार करावे.

ा भेग जनगर के इसे सुचनेची पाठवणीची पूर्वता तारीख : **बुधवार, २३ मार्च, २०२२** :) परोक्ष ई-मतदानाची सुरुवातीची तारीख व वेळ : गुरुवार, दि. २४ मार्च, २०२२ (९.०० वा. भाष्रवे)) परोक्ष ई-मतदानाची अंतिम तारीख व वेळ : शुक्रवार, दि. २२ एप्रिल, २०२२ रोजी (सार्य. ५.०० वा. भापवे)

.) परोक्ष ई-मंतदानाद्वारे मतदान पात्र करण्याकरिता निर्धारित तारीख : गुरुवार, दि. १७ मार्च, २०२२

ें) परोक्ष ई-मतदान मोड्यूल प्रनुप्सडीएल मार्फत मतदानाकरिता शुक्रवार, दि. २२ एप्रिल, २०२२ रोजी सायं. ५.०० नंतर अकार्यरत करण्यात येईल.

 ठरावांवर पार पडलेले मतदान म्हणून संभासदांना त्यांचे मतदान पुन्हा पार पाडण्याकरिता सुधार केले जाणार नाहीत.

.) ई–मतदान संबंधात युजर आयडी व पासवर्डचा तपशील यांच्यासह माहिती व सूचना ई–मेल मार्फत सभासदांना पाठविली आहे.

) सभासदांचे मतदान हक कंपनीच्या इक्विटी भाग भांडवलाच्या त्यांच्या शेअर्सच्या अनुसार दि. १७ मार्च, २०२२ रोजी निर्धारित तारीख अनसार असतील.

 कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. हेमंत श्येटे (एफसीएस क्र. २८२७ व सीओपी क्र. १४८३) रसपीएन असोसिएट्स व एलएलपी यांचे भागीदार (पूर्वीचे एचएस असोसिएट्स म्हणून), प्रॅक्टीसिंग कंपनी सचिव यांचे भागीदार म्हणून परोक्ष ई-मतदान स्पष्ट व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरित परीनिरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

१) परोक्ष ई-मतदान अहवाल मंगळवार, दि. २६ एप्रिल, २०२२ रोजी पूर्वी घोषित करण्यात येईल अहवाल कंपनीची वेबसाइट www.dynacons.com वर व स्टॉक एक्सचेंच अर्थात बीएसई लिमिटेड www.bscindia.com व नॅरानल स्टॉक एक्सचेंच ऑफ इंडिया लिमिटेड www. nseindia.com व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) www.evoting nsdl.com वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात येईल.

२) सभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, सूचना कंपनीची वेबसाइट www.dynacons.com व व स्टॉक एक्सचेंज अर्थात बीएसई लिमिटेंड www.bseindia.com व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड www.nscindia.com वर उपलब्ध आहे व नॅशनल सीक्युरिटीज डिपॉझिट वेबसाइट एनएसडीएल www.evoting.nsdl.com वर उपलब्ध आहे. कोणत्याही चौंकशी तपशिलाकरिता ई-मतदान संबंधात सभासदानी खालील व्यक्तींना संपर्क साधावा वा Frequently Asked Questions (FAQs) पाहावे व ई-मतदान युजर मॅन्युअल वर उपलब्ध डाउनलोग

सेक्शनमधील www.evoting.nsdl.com पांहावे. ३) ई-मतदानासह कोणत्याही चौकशीकृरिता जबाबदार व्यक्तींनी संपर्क साधावा : नॅशनल सीवयुरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल), श्रीी. अमित विशाल, सहा. व्यवस्थापक (ट्रेड वर्ल्ड, ए विंग, ४ था व ५ वा मजला, कमला मिल्स कंपाउंड, लोअर परेल, मुंबई ४०० ०१३, दूर. क्र. +९१ २२ २४९९४२६२ ईमेल amitv@nsdl.co.in; evoting@nsdl.co.in

> संचालक मंडळाच्या आदेशान्वर डायनाकोन्स सिस्टम्स ॲन्ड सल्युशन्स लिमिटेडकरित रविशंकर सिंह कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटिसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक o६.o४.२o२२ रोजी दुपारी १२.३o वा. आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणेः-

							 ١.	
अ इ.	जाव देणाऱ्याचे नाव	जाब देणार क्र.	अर्ज दारवल दिनांक	दावा / अर्ज क्र.	दाता रतकम रूप्ये	पुढील सुनावणी दिनांक		3
	कर्जदारः-							
	Mr. Waris Ali Budhusaradar Shaikh	٩						
٩	जामिनदारः- 2. Mr. Prashant Kamlakar Ghadge	হ	19.01.2022	१०१/१६१/२०२२	५,०२,६८१/-	o&.oy.२o२२		
	3. Mr. Waseem Shabbir Ahmed Momin	ş						
	कर्जदारः-							
ç	Mr. Waseem Shabbir Ahmed Momin	٩						-
۲	जामिनदारः- 2. Mr. Prashant Kamlakar Ghadge	२	19.09.2022	१०१/१६२/२०२२	8,90,300/-	୦६.୦୪.୧୦୧୧		
	3. Mr. Waris Ali Budhusaradar Shaikh	2						
	कर्जदारः-							
3	Mr. Yogesh Ashok Gharu	٩						Ì
÷	जामिनदारः- 2. Mr. Ashok Pahila Gharu	२	१९.०१.२०२२	१०१/१६३/२०२२	3,49,69&/-	୦६.୦୫.୧୦୧୧		
	3. Mr. Rajveer Sohanlal Both	3						L
हा	। नोटीस आज दिनांक ः	29.	.03.2	०२२ रोट	जी माइ	न्नी सही	7	E
a	कार्यालयाचे मुद्रेसह दि	ली	आहे				7	c
	3			सही/-				
	~~		(चार्च	नेल बन	मोने।			
	⊥		-					
	5. J			ाक, सह				
	ं मह	हार	ाष्ट्र शा	सन, मुब	बइ (प	रसवा)	L	

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणे ः-

31. क्र.	जाव देणाऱ्याचे नाव	जात देणार द्रघ.	अर्ज दाखल दिनांक	दाता / अर्ज क्र.	दाता रक्कम रूपये	पुढील सुनावणी दिनांक		
	कर्जदारः-				२,८२,०७६/-			
	Mr. Vandana Nitin Panchabhai	٩				०६.०४.२०२२		
٩	जामिनदारः- 2. Mr. Mukund Hanumant Jeer	२	१९.०१.२०२२	१०१/१५८/२०२२				
	3. Mr. Avdhoot Gajanan Natekar	ş						
	कर्जदारः-				8,43,980/-			
	Mr. Varsha Digambar Jadhav	٩		१०१/१५९/२०२२		୦୪.୦୪.୧୦୧୧		
२	जामिनदार :- 2. Mrs. Padma Sudam Amburkar	ন	19.01.2022					
L	3. Mr. Dattatray Bhiku Zende	3						
	कर्जदारः-				. બ, બર, બરાછ/-	०६.०४.२०२२		
	Mr. Viki Vithal Jadhav	٩	19.09.2022	१०१/१६०/२०२२				
3	जामिनदारः- 2. Mr. Rupesh Anil Tambe	२						
	3. Mr. Sachin Ramesh Gangavane	ş						
ਵ	ा नोटीस आज दिनांक '	२१	.03.2	०२२ रोत	जी माइ	न्नी सही		
a	कार्यालयाचे मुद्रेसह दि	ली	आहे.					
	सही/-							
	८४४४ (सुनिल बनसोडे)							
	{ शिक्का } मे. उपनिबंधक, सहकारी संस्था							
5. A								

महाराष्ट्र शासन, मुंबई (परसेवा)